

February 15, 2021

To, The Corporate Relations Department, Bombay Stock Exchange Limited, PJ Tower, Dalal Street, Fort, Mumbai-400 001. Scrip Code: 532081

National Stock Exchange of India Ltd, Exchange Plaza, Plot no. C/1, G Block, Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400 051. Scrip Code: KSERASERA

Dear Madam/Sir,

Sub: Newspaper Advertisement - Financial Results

Please find enclosed herewith the newspaper advertisement with regards to the Financial Results of the Company for the quarter ended December 31, 2020, published on Sunday, February 14, 2021 in the following newspapers:

- 1. Financial Express (English)
- 2. Mumbai lakshdeep (Marathi)

This information is being submitted pursuant to Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

This is for your information and records. Thanking you,

Yours faithfully,

For and On Behalf of the Board KSS Limited (Formerly known as K Sera Sera Limited)

Harsh Upadhyay Director

DIN: 07263779

S LIMITES NUMBER

Read, Office: T-14, MIDC, Tarapur, Boisar, Dist, Palghar - 401506

EXTRACT OF STANDALONE UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31-DEC-20 Quarter ended Nine Months ended | Year ended 31-Dec-20 | 31-Dec-19 31-Dec-20 31-Dec-19 31-Mar-20 **Particulars** Limited Limited Limited Limited Audited Review Review Review Review 1,177.17 5,208.78 3,341.48 23,524.61 Total Income from Operations 25,819.52 Profit / (Loss) Before Tax (before Exceptional and/or Extraordinary items) (424.14)458.22 (1,285.39)5,762.37 5,196.68 Profit / (Loss) Before Tax 458.22 (after Exceptional and/or Extraordinary items) (2,940.25)(8,385.40)5,168.10 5,196.68 Profit / (Loss) After Tax (After exceptional and/orExtraordinary Items) (2,973.25)709.99 (8,372.68)4.865.63 4.701.99 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)] (2,973.25)(8,372.68)4,865.58 4,699.78 709.99 Paid Up Equity share Capital (Face value Rs.10 per share) 2,657.05 2,460.00 2,657.05 2,460.00 2,460.00 Earnings Per share (Face value Rs. 10 per share) a)Basic - Rs. (11.19)2.89 (31.51)19.78 19.10 b)Diluted - Rs. (11.19)2.67 (31.51)18.31 17.69

Note: 1. The above is an extract of the detailed format of Results filed with Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirement) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of Stock Exchanges at www.bseindia.com & www.nseindia.com and also on Company's website at www.seva.in

> For Seya Industries Limited Ashok G Rajani

Chairman and Managing Director DIN: 01839535

SARUP INDUSTRIES LIMITED Regd. Off: Plot No-141, Leather Complex, Jalandhar-144021 Punjab, CIN: L19113P81979PLC004014 Web: www.sarupindustries.com, E-mail: shareholders@bawastl.com, Ph: 0181-5021037

	Extract of the Un-Audited Financial R	esults Fo	c 2020	(7 in Lacs			
		Q	uarter End	ed	Period	Year Ended	
	Particulars	31.12.2020 (Unaudited)	30.09.2020 (Unaudited)	31.12.2019 (Unaudited)	31.12.2020 (Unaudited)	31.12.2019 (Unaudited)	31.03.2020 (Audited)
1	Total Income from Operations	162.30	89.86	452.46	302.49	1713.50	2125.08
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#) Net Profit / (Loss) for the period before tax (after	-146.07	-119.74	-232.97	-355.68	-456.39	-555.28
	Exceptional and/or Extraordinary items#)	-146.07	-119.74	-232.97	-355.68	-458.39	-555.28
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#) attributable to owners of the company.	-146.07	-119.74	-232.97	-355.68	-456.39	-555.28
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax)	83888888 00000000				00000000	5355AA39
	and Other Comprehensive Income (after tax)	-146.07	-119.74	-232.97	-355.68	-456.39	-555.28
6	Equity Share Capital	325.24	325.24	325.24	325.24	325.24	325.24
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	1.22	1.22	660.36	1.22	660.36	660.36
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)		15				1113333333
	1. Basic	-4.49	-3.68	-7.16	-10.94	-14.03	-17.07
	2. Diluted	-4.49	-3.68	-7.16	-10.94	-14.03	-17.07

Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full formats of the un-audited Financial Results are available on the website of the Stock Exchange (www.bseindia.com) and the listed entity (www.sarupindustries.com). The above Financial results have been reviewed by the Audit Committee and adopted by the Board of directors at its meeting held

The above is an extract of the detailed format of un-audited Financial Results for the Quarter ended 31st Dec 2020 filed with the

- The Company is operating in a single segment i.e. manufacturing of shoes/shoe uppers. The above Financial Results have been prepared in accordance with the Indian accounting Standards (Ind-AS) as notified under
- Companies (Indian Accounting Standards) Rule, 2015 as specified in section 133 of Companies Act, 2013.

For Sarup Industries Limited

Place: Jalandhar Date: 13.02,2021

Place: Mumbai

Date: February 13, 2021

Simerjit Singh Bawa Managing Director DIN:00851651

SOBHAYGYA MERCANTILE LIMITED CIN NO: L45100MH1983PLC031671

B-61, Floor 6, Plot No. 210 B Wing Mittal Tower Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai- 400 021. Tel no:022-22882125, Email Id: sobhagyamercantile9@gmail.com Website:www.sobhagyamercantile.com Unaudited Standalone Financial Results for the Quarter and Nine Months ended 31st December, 2020 (Rs. in Lacs)

Sr.		- 0	Quarter ende	ed	Nine Mor	Year ended	
No.	Particulars	Unaudited 31.12.20	Unaudited 30.09.20	Unaudited 31.12.19	Unaudited 31.12.20	Unaudited 31.12.19	Audited 31.03.20
1	Income	1					
а	Revenue from operations	1586,58	462.61	258.00	2466.51	258.00	580.03
Ь	Other Operating Income	140,98	200.42	0.00	488.83	0.03	511.18
	Total Income	1727.56	663.03	258.00	2955.34	258.03	1091.21
2	Expenses:						
a	Cost of Material consumed	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
b	Purchase of Stock in Trade	688.61	0.00	0.00	688,61	0,00	0.38
C	Changed in Inventories of finished goods,	5252413		59655	845995	60000	mes
	WIP & Stock in Trade	1.72	-1.88	-3.78	-0.05	-3.78	-0.18
d	Employee benefits expense	33.56	28.03	27.94	88.63	3220	73.55
е	Finance & Interest cost	4.00	1.32	0.00	7.37	0.00	2.01
f	Depreciation and amortization expense	13.41	13.28	6.86	35.61	6.86	19.12
g	Other expenses	629.46	352.25	180.21	1319.90	188.79	380.15
	Total Expenses	1370.76	393.00	211.23	2140.06	224.07	475.04
3	Profit / (Loss) from Ordinary activities	G3694/2525011	3000-300000	R-42000000000000		CARONICONAL	SEMPERATURA
8	before exceptional items (1-2)	356.80	270.03	46.77	815.28	33.96	616.17
4	Exceptional items	0.00	0.00	0.00	0.00	0,00	0.00
5	Profit / (Loss) from Ordinary activities		200000000000000000000000000000000000000	-55604500			11.000
80	before tax $(3+/-4)$	356.80	270.03	46.77	815.28	33.96	616.17
6	Tax expenses	53.96	17.40	8.83	81.74	8.83	26.74
7	Net Profit / (Loss) from Ordinary activities						
. 20	after tax (5+/-6)	302.85	252.63	37.94	733.54	25.13	589.43
8	Other comprehensive Income, net of income Tax	2.88	0.54	0.81	4.18	0.46	-1.92
9	Total Comprehensive income for the period (7+8)	305.73	253.16	38.75	737.72	25.59	587.51
10	Paid-up Equity share capital						
	(Face Value of Rs. 10/- each)	24.00	24.00	24.00	24.00	24,00	24.00
11	Reserves excluding Revaluation Reserves as per	.678396	WW. 1989 (1990)	10-47-677-60	77/107.53	15000	1770/45950
8701	balance sheet	1307.50	1002.25	7.82	1307.50	7.82	569.76
12	i) Earnings per equity share (before extraordinary Item	770					
	(a) Basic	127.39	105.49	16.15	307.39	10.66	244.80
	(b) Diluted	127.39	105.49	16.15	307.39	10.66	244.80
12	ii) Earnings per equity share (after extraordinary Items)	2.40,400,130	927572576	1000000	15/5/5/5/5	50,423	253333
	(a) Basic	127.39	105.49	16.15	307.39	10.66	244,80
	(b) Diluted	127.39	105.49	16.15	307.39	10.66	244.80

a) The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other sclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) (www.bseindia.com)and the Company's website.(www.sobhagyamercantile.com),

The impact on net profit / loss, total comprehensive income or any other relevant financial item (s) due to change(s) in accounting policies shall be disclosed by means of a footnote.

- Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules / AS Rules, whichever is applicable.

For Sobhagya Mercantile Ltd. (Shrikant Bhangdiya)

Managing Director

DIN: 02628216

RANK/

Date: 12/02/2021

ank of Baroda

Place: Nagpur

Ashram Road Branch:

Dena Laxmi Bhavan, Ashram Road Branch, Ground Floor, Besides City Gold Cinema, Ashram Road, Ahmedabad-380009, Tel :079 26588177 Mail ID:- ashram@bankofbaroda.com

POSSESSION NOTICE

[SEE RULE 8 (1)] (For Immovable property only) APPENDIX-IV Whereas.

Securitisation and Reconstruction of Financial Asset and Enforcement of Security Interest Act. 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued demand notice dated 17.10.2020 calling upon the borrower M/s Astra Lifecare (I) Pvt. Ltd and Guarantors M/s Astra Pharma (T) Ltd, M/s Astra Pharma (U) Ltd, Shri Shabbir Sherali Kassam ,Mr. Ahmedali Akbarali Bhaidani, Mr Azizali Akbarali Bhaidani to repay the amount mentioned in the notices aggregating Rs.47,07,55,500.21ps (Rupees Forty Seven Crores Seven Lac Fifty Five Thousand Five Hundred and Paisa Twenty One) plus further interest and other expenses less recovery thereon as mentioned in

The undersigned being the Authorised Officer of Bank of Baroda under the

the notice within 60 days from the date of receipt of the said notice. The Borrower/guarantors having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower/guarantors and the public in general that the undersigned has taken Symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Sub Section (4) of Section 13 of Act read with Rule 8 of the Security Interest Enforcement) Rules, 2002 on this the 11th day of February of the year 2021.

The Borrower/guarantors in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with property will be subject to the charge of the Bank of Baroda for an amount of Rs. 47,07,55,500.21 ps (Rupees Forty Seven Crores Seven Lac Fifty Five Thousand Five Hundred and Paisa Twenty One) plus further interest there on at the contractual rate plus cost charges and expenses till date of payment less recovery.

The borrower's attention is invited to sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets

Description of Immovable property:

The Whole of the Movable Plant and machinery-wind Mills of Wind Mill Project Together with accessories, attachments, cables, wires, meters etc. whether now lying loose or in case or which are now lying or stored in or about of the wind mill project set up for captive consumption situate at survey no.386/22, mouje kotdapitha Tal. Babra Dist. Amreli In the State of Guiarat.

Date: 11-02.2021 Place: Ahmedabad **Authorised Officer** Bank of Baroda

26

SEYA

SUNDAY, FEBRUARY 14, 2021

TILAK VENTURES LIMITED CIN: L65910MH1980PLC023000

Regd. Off.: E/109, Crystal Plaza, New Link Road, Opp. Infinity Mall, Andheri (West), Mumbai - 400 053. EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 31ST DECEMBER 2020 BSE Code: 503663 (Rs. In Lakhs)

Particulars	Quarter Ended 31.12.2020 (UnAudited)	Quarter Ended 31.12.2019 (UnAudited)	Year Ended 31.03.2020 (Audited)
Total income from operations	223.294	38.098	1751.054
Net Profit / (Loss) (before tax and/or extraordinary items)	44.530	(11.373)	32.284
Net Profit / (Loss) for the period before tax (after Extraordinary items)	44.530	(11.373)	32.284
Net Profit/ (Loss) after tax (after extraordinary items) Total Comprehensive income for the period [comprising profit/(loss)]	44.53	(11.373)	27.056
for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	37.742	(6.124)	10.071
Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the	1284.800	1284.800	1284.800
Balance Sheet of previous year) Earnings Per Share (of Rs. 1/- each) (for continuing and discontinued operations)			1100.128
Basic :	0.035	(0.009)	0.021
Diluted::	0.035	(0.009)	0.021

- The above Financial Results were reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at their The Statutory Auditors of the company have carried out a limited review of the result for the guarterended December 31, 2020.
- However, the management has exercised necessary due diligence to ensure that the standalone financial results provide true and fair
- The figures for the previous periods / year are re-classified / re-arranged / re-grouped , wherever necessary, to confirm current period
- The Company operates in Two Business Segment i.e. Commodity Trading Business and Finance Business Activities. Business segment has been identified as separable primary segment taking into Account the organizational and internal reporting structure as
- well as evaluation of risk and return of this segment. This Result and Limited Review Report is available on company Website www.blakfinance.com as well as BSE website
- Investor Complaint for the Quarter Ended 31/12/2020. Opening 0; Received -0, Resolved -0, Closing 0.

FOR TILAK VENTURES LIMITED

GIRRAJ KISHOR AGRAWAL Place: Mumbai DIRECTOR Date: 12.02.2021

SKYLINE INDIA LIMITED Reg. Office: 1EI4, Jhandewalan Extension, New Delhi- 110055 CIN: U51909DL1996PLC075875 Email: skylineindia96@gmail.com, Phone +91-11-23541110, Website: www.skylineindia.co.in Standalone Un-audited Financial Results for the Quarter Ended December 31, 2020 (Rs. In Lakhs For the Period Year Quarter ended on ended on ended Particular 31-Dec-20 30-Sep-20 31-Dec-19 31-Dec-19 31-Dec-20 31-Mar-20 Unaudited Unaudited Un audited Unaudited Audited 2.70 2.50 25.88 8.40 40.05 Total income from operations (net): Net Profit (Loss) for the period (before tax, exceptional and/ or Extraordinary items) (5.04)(10.02)0.03 (2.08) (18.30) (22.24)Net Profit (Loss) for the period before tax (5.04)(10.02)0.03 (2.08) (18.30) (22.24)(after exceptional and) or Extraordinary items) Net Profit! (Loss) for the period after tax (after (10.02)(5.04)0.03 (2.08)(18.30)(22.24)exceptional and/ or Extraordinary items) Total comprehensive income for the period

Notes: The above unaudited financial results for quarter ended on December 31, 2020 have been reviewed and recommended by the Audit Committee in its meeting held on February 13, 2021 and thereafter approved and taken on record by the Board of Directors in its meeting held on the same day

425.90

(146.15)

-0.13

425.90

(146.15)

-0.25

-0.25

425.90

425.90

425.90

(146.15)

-0.46

425.90

[146.15]

- The Statutory Auditors of the Company have conducted a "Limited Review" of the financial results for quarter ended on December 31, 2028.
- The Company has transited to IND AS with effect from April 01, 2017. This statement of unaudited results for the quarter ended December 31,2019 is in compliance with Indian Accounting Standards (IND AS) as notified under the Companies (Indian Accounting
- Standards) Rules 2015 and SEBI Circular No. CIRICFD/FAC/62/2016 dated July 05, 2016. The Company has single reportable segment as defined in Accounting Standard 17, therefore segment reporting is not applicable to
- Figures of previous period have been regrouped, wherever necessary, to confirm to the current year classification. EPS is calculated in accordance with Accounting Standard 20 issued by ICAL

Comprising Profit (loss) for the period (after tax) and other Comprehensive income (after tax)).

Reserves (excluding Revaluation Reserve as

shown in the Balance Sheet of previous year)

Earnings Per Share (of Rs.10/- each) (for

continuing and discontinued operation)

Equity Share Capital

Diluted:

For Skyline India Limited (Rajesh Kumar Sanghi) Managing Director DIN: 00482040 Date: 13.02.2021

ATANTA

AJANTA SOYA LIMITED CIN L15494RJ1992PLC016617

Regd. Office & Works: SP-916, Phase - III, Industrial Area, Bhiwadi - 301019, Rajasthan, India Tel.: 911-6176727, 911-6128880

Corp. Office: 12ⁿ Floor, Bigjo's Tower, A-8, Netaji Subhash Place, Wazirpur District Centre, Delhi-110034 WEBSITE- www.ajantasoya.com, Email - cs@ajantasoya.com, Phone : 011-42515151; Fax : 011-42515100 Extract of Standalone Un-audited Financial Results for the Quarter and Nine Months ended 31st December, 2020

			(Rs. ir	Lakhs except EPS)				
20407	907 909 900	Standalone						
SI No.	Particulars	Quarter ended 31.12.2020	Quarter ended 31.12.2019	Nine Months ended 31.12.2020				
		Un-Audited	Un-Audited	Un-Audited				
1.	Total Income from operations*	24251.81	19665.47	67557.54				
2.	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extra Ordinary items)	1160.00	338.04	2235.85				
3.	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and /or Extraordinary items)	1160.00	338.04	2235.85				
4.	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	767.18	220.86	1566.81				
5.	Total Comprehensive income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after Tax)]	769.12	220.86	1574.57				
6.	Equity Share Capital	1609.66	1609.66	1609.66				
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	3799.85 (as on 31.03.2020)	2826.26 (as on 31.03.2019)	3799.85 (as on 31.03.2020)				

'Total Income from operations consists of "Revenue from Operations and Other Income".

Earnings Per Share (of Rs. 10/- each)

Basic:

Diluted:

(for continuing and discontinued operations)

This Financial Results of the Company have been prepared in accordance with Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS), prescribed under Section 133 of the Companies Act, 2013, and other recognised accounting practices and policies to the extent applicable.

4.77

4.77

The above is an extract of the detailed format of Un-audited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarter and Nine Months ended 31" December, 2020 Financial Results are available on the Stock Exchange websites: www.bseindia.com and on Company's website www.ajantasoya.com

The above results were reviewed by the Audit committee, and thereafter approved by the Board of Directors in their meeting held on 13th February, 2021

Previous year periods figures have been regrouped/reclassified wherever necessary.

On behalf of the Board For Ajanta Soya Limited Sushil Goyal Managing Director Place: New Delhi Date: 13th February, 2021 (DIN: 00125275)

TERRASCOPE VENTURES LTD (Formerly Known as Moryo Industries Limited)

CÍN: L74110MH1988PLC111703 Regd. Off.: 203, 2nd Floor, Reliable Business Centre, Commercial Premises CHSL, Oshivara, Jogeshwari (w)

Mumbai - MH 400102 [Email - moryoindustries18@gmail.com | Website: www.moryoindustries.com EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED DECEMBER 31, 2020

BSF Code: 513305 (Rs. In Lakhs Quarter Ended Quarter Ended Year Ended 31.12.2020 31.12.2019 31.03.2020 **Particulars** (UnAudited) (UnAudited) (Audited) 1091.783 18.337 753.879 Total income from operations. Net Profit / (Loss) (before tax and/or extraordinary items) 52.756 (17.862)(7.248)Net Profit / (Loss) for the period before tax (after Extraordinary items) 52.756 (17.862)(7.248)Net Profit' (Loss) after tax (after extraordinary items) 52,756 (17.862)(7.763)Total Comprehensive income for the period (comprising profit/(loss)) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)] 30.001 (29.424)(69.447)825.019 825.019 825.019 Equity Share Capita Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the 793.424 Balance Sheet of previous year) Earnings Per Share (of 5/- each) (for continuing and discontinued operations)

1. The above Financial Results were reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held.

The Statutory Auditors of the company have carried out a limited review of the result for the guarter ended December 31, 2020. However, the management has exercised necessary due difigence to ensure that the standalone financial results provide true and fair view of its affairs. The figures for the previous periods / year are re-classified / re-arranged / re-grouped , wherever necessary, to confirm current period classification.

1 The Company operates in Mutti Business Segment i.e. Multi commercial Service Segment, Commodity Trading Business and Finance Business Activities. Business segment has been identified as separable primary segment taking into Account the organizational and internal reporting

structure as well as evaluation of risk and return of this segment.

Provision for Taxation will be made at the end of the Financial Year and hence not provided on the quarterly basis. This Result and Limited Review Report is available on company Website www.moryoindustries.com in as well as BSE website www.bseindia.com Investor Complaint for the Quarter Ended 31/12/2020. Opening - 0, Received - 0, Resolved - 0, Closing - 0.

For Terrascope Ventures Limited

(0.178)

(0.178)

(0.421)

(0.421)

0.320

0.320

WWW.FINANCIALEXPRESS.COM

FE SUNDAY

Tarun Sangtani Place: Mumbai Director Date: 12.02.2021 DIN: 07527750



Diluted:

KSS LIMITED

(Formerly Known as K SERA SERA LIMITED) CIN: L22100MH1995PLC092438

Registered Office: Unit No. 101A and 102,1st Floor, Morya Landmark II, Plot B-17, Andheri (W), Mumbai-400053 Tel: 022 40427600/42088600 Fax: 022 40427601 Web: www. kserasera.com Email:info@kserasera.com

STATEMENT OF UNAUDITED CONSOLIDATED RESULTS FOR THE QUARTER ENDED 31/12/2020

(₹ In Lakh) Quarter Ended Nine Months Ended Year Ended **Particulars** 31-12-2020 30-09-2020 31-12-2019 31-12-2020 31-12-2019 31-03-2020 (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Audited) 4,599.53 Revenue from Operations 59.22 1,079.46 174.93 3,138.35 119.55 Other income 41.79 5.75 21.49 50.04 42.00 Total Income (I+II) 4,719.08 136.33 64.97 1,100.95 224.97 3,180.35 Expenses Cost of Production 18.68 314.95 69.89 907.88 1,874.20 Purchase of Traded Goods 58.37 117.41 59.04 247.00 863.70 Changes in Inventories of Finished Goods, Work in Progress and stock in trade -0.98 (13.32)8.84 -10.58 6.43 Employee benefits expense 47.41 228.26 163.79 657.10 41.01 40.97 9.36 124.65 123.40 192.84 Finance costs Depreciation and amortisation expense 136.98 139.78 155.41 419.37 491.28 738.02 239.50 826.81 Other Administrative Expenses 122.17 92.04 316.97 603.56 1,201.51 3,653.35 4,809.25 Total Expenses (IV) 383.93 1,203.32 486.22 Profit/(Loss) before exceptional items and tax (IIII-IV) (349.88) (318.96)-102.37(976.53)(473.00)(90.17)Exceptional items Profit(Loss) after exceptions items and tax (V-VI) (473.00)(349.88) (318.96)-102.37(976.53)Tax expenses: 17.89 33.82 (1) Current tax (2) Deferred tax (13.20)(3) Mat Credit Entitlements (2.73)Profit (Loss) for the period (349.88)(318.96)-102.37(976.53)(473.00)(108.06)Other Comprehensive Income (3.37)Total Comprehensive Income for the period/year (IX + X) Comprising Profit (Loss) for the period (349.88) (318.96)(102.37)(976.53)(473.00)(104.69)Paid up Equity Share Capital (face value Rs. 10/- each, fully paid) 21,358.75 21,358.75 21,358.75 21,358.75 21,358.75 21,358.75 Earning per equity share of Rs. 10/- each

See accompanying notes to financial result Notes:-

(1) Basic

(1) Diluted

Date: 13th February, 2021

Place: Mumbai

These Unaudited Consolidated financial results of the Company have been prepared in accordance with the Indian Accounting Standards (IND AS) as notified by Ministry of Corporate Affairs pursuant to section 133 of the Companies Act 2013 read with rule 3 of the Companies (Indian Accounting Standard) rules 2015, Companies (Indian Accounting Standards) amendments rules 2016 and in terms of regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, SEBI circular dated July 05, 2016 and other accounting principles generally

-0.02

-0.0

-0.01

-0.00

-0.00

-0.02

-0.02

-0.00

-0.05

The above statement of financial results has been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting heli on 11th November, 2020 As per the requirements of Ind AS-108, disclosure is required as the Group is operating in multiple business segment and the same has also been

provided. However, the inter company balances have not been knocked off while disclosing the assets & liabilities in the Segment Results. The consolidated results include the unaudited financial results of Indian Subsidiaries (i.e. K Sera Sera Box Office Private Limited, K Sera Sera Miniplex Limited, K Sera Sera Digital Cinema Limited, Birla Jewels Limited, Birla Gold and Precious Metal Limited. And step down subsidiaries (i.e Chholu Mahara) and Hospitality Private Limited, KSS E-Commerce Technologies Private Limited (Earlier Known as KSS Speed Technology Private Limited), K Sera Sera Cinema Facility Management Private Limited (Earlier Known as Cherish Gold Private Limited) & K Sera Sera Holding

The company has considered the possible effect that may result from the pandemic relating to COVID-19 on the carrying amount of receivables In developing the assumption relating to the possible future uncertainties in the global economic conditions because of this pandemic, the company, as at the date of approval of these financial statements has used internal and external sources of information including credit report and related information and economic forecast. The company has performed sensitivity analysis on the assumptions used and based on current estimates expected the carrying amount of these assets will be recovered. The Impact of COVID- 19 on the company's financial statements may differ from that estimated as at the date of approval of these financial statements.

The Company had advanced salary to one of its Director, Mr. Prasanna Jagtap during the previous year ended March 31, 2020. However because of the sad demise of the director, Company had evaluated the recovery of this amount and of the opinion that the same will not be recoverable and accordingly written off Rs. 6 Lacs forming a part of other expenses for the period ended December 31, 2020.

Company had received a notice of Demand of Rs 1035.05 Lacs including the interest and penalty under MVAT on account of VAT liability on the leasing of Cinematographic films. In line with film industry consensus, the Company is of the opinion that there are no grounds for levying VAT Based on legal Opinion obtained; the company is of the view that said demand contesting. Hence, no provision has been considered by the

Company had received a demand of Rs 734.06-Lacs excluding interest and penalty under section 142 of the Custom Act 1962 on account of

non-adherence of EPCG Scheme as company is not able to export the goods/services as required under the EPCG Scheme . The Parent Company

has made a deposit of Rs. 38,07 lacs with the customs department during the FY 2019-20. Custom department freeze/attached the various assets

31st December 2020 amounting to INR 863.35 takks are subject to confirmation from the respective parties and consequential reconciliation/

against the said recovery. Based on legal Opinion obtained, the company is of the view that said demand contesting. Hence, no provision has been considered by the management in these results. During the quarter ended 31st December 2020, the Parent company has accounted for Interest income amounting to INR 9,48,893 and INR 10.58,999 pertaining to FY 2018-19 & FY 2019-20 respectively. Balances of Trade Receivables, Deposits, Loans and Advances, Advance give by the Parent Company and which are outstanding as or

adjustment arising there from, if any, The Group has classified its subsidiary K Sera Sera Productions FZE as held for sale in the FY 2018-19, however fill date the sale of the said subsidiary has not been materialized. The Company is certain that the said sale shall take place during the FY 2020-21.

The Group had not consolidated its investments in Kamala Landmark Infrastructure Pvt. Ltd., Joint Venture in Citygate Trade FZE, K Séra Sera Productions FZE being these investments are in dispute and are classified as held for sale

3. Income Tax including deferred tax will be determined and provided for at the end of the financial year. 14 Previous period's figures have been reclassified, wherever necessary, to correspond with those of the current period.

For and on behalf of the Board of Directors of KSS Limited

Harsh Upadhyay **Executive Director** DIN: 07263779

Ramky Infrastructure Limited

1.37

1.37

9.73

CIN: L74210TG1994PLC017356

Regd. Office: 15th Floor, Ramky Grandiose, Sy. 136/2 & 4, Gachibowli, Hyderabad - 500032 Ph: 040 - 23015000 Fax: 040-23015100; website: www.ramkyinfrastructure.com; E-mail: secr@ramky.com

EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31⁵¹ DECEMBER, 2020 (All amounts in Rupees Millions except share data) Consolidated Standalone

	4.1				20.1 (0.11.0)	and the last testing to the contract of the last testing to the last testing to the last testing testing the last testing test		14.50	and the first of t	- Tel. Sel 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2	NO. 25 S. St., St.	tion of a street of the contract of the street of the stre	the same is described and contained be described as the same in the con-
8.		388	Quarter Ended	F SERIOR	Nine Mon	ths Ended	Year Ended	Q	uarter Ended		Nine Months	Ended .	Year Ended
No.	Particulars	31.12.2020	30.09.2020	31.12.2019	31.12.2020	31.12.2019	31.03.2020	31.12.2020	30.09.2020	31.12.2019	31.12.2020	31.12.2019	31.03.2020
1000	ASSESSED TO THE PROPERTY OF TH	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Income from Operations	2,961.32	1,482.60	2,308.15	6,580.31	9,715.43	12,535.76	3,704.09	1,787.70	2,571.36	7,873.05	10,705.73	13,870.84
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional items)	185.11	(2.54)	35.91	113.75	153.76	111.21	242.58	(361.66)	(434.40)	(580.19)	(1,057.12)	(2,631.12)
3	Net Profit / (Loss) for the period before tax(after Exceptional items)	185.11	(2.54)	35.91	113.75	153.76	111.21	242.58	(361.66)	(434.40)	(580.19)	(1,057.12)	(2,631.12)
4	Net Profit / (Loss) for the period after tax(after Exceptional items)	166.99	(20.27)	16.62	60.38	88.18	27.36	487.79	(528.65)	(649.83)	(660.46)	(901.55)	(2,660.29)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for	450000	104000000000	1,063,000	895023	3,550-3,55	000000000	2000,000,000	ating seriod.	7000000000	0.23(2)(2011)(0)(3)	C-Marshall	0.0000.0000.0000.0000.0000.0000.0000.0000
	the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	155.13	(19.44)	13.34	57.07	92.40	32.82	475.93	(527.82)	(642.66)	(663.77)	(867.45)	(2,655.06)
6	Equity Share Capital	691.98	691.98	691.98	691.98	691.98	691.98	691.98	691.98	691.98	691.98	691.98	691.98
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited	.0003.000.00	130000000000	26/20/2016	200720020	, grant and a	25,447,259	2007400000000000	832,0866	52550-3250	300000000000000000000000000000000000000	50,38,003,810	2001/1000
	Balance Sheet	-	-	100	100	-	4,430.04	- 1	15	-	1070		2,514.14
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued			779				7	100		11794	l fil	V-00-01-01-01-01-01-01-01-01-01-01-01-01-
	operations)												
	1. Basic: (Rs.)	2.41	(0.29)	0.24	0.87	1.32	0.41	3.99	(5.90)	(7.03)	(8.68)	(9.88)	(29.43)
	2. Diluted: (Rs.)	2.41	(0.29)	0.24	0.87	1.32	0.41	3.99		(7.03)	(8.68)	(9.88)	(29.43)

Notes:

1. The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their meetings held on February 12, 2021. The above is an extract of the detailed format of un-audited Quarter and Nine Months ended Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015.

The full format of the Quarter and Half Year ended Financial Results is available on the Stock Exchange website namely, BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com), and on the Company's website: www.ramkyinfrastructure.com For Ramky Infrastructure Limited

Y R Nagaraja, Managing Director

DIN: 00009810

Place: Hyderabad

Date: 12.02.2021



financialexp.er

टिळक व्हेंचर्स लिमिटेड

सीआयएन : L65910MH1980PLC023000

नोंदणीकृत कार्यालय : ई/१०९, क्रीस्टल प्लाझा, न्यू लिंक रोड, इन्फिनिटी मॉलच्या समोर, अंधेरी (पश्चिम), मुंबई - ४०००५३.

तपशील	३१.१२.२०२० रोजी संपलेली तिमाही (अलेखापरीक्षित)	३१.१२.२०१९ रोजी संपलेली तिमाही (अलेखापरीक्षित)	३१.०३.२०२० रोजी संपलेले वर्ष (लेखापरीक्षित)
परिचालनातून एकूण उत्पन्न	२२३.२९४	३८.०९८	१७५१.०५
निव्वळ नफा /(तोटा)(कर व /वा असामान्य बाबीपूर्व)	४४.५३०	११.३७३	३२.२८३
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा (असामान्य बाबीपश्चात) करपश्चात निव्वळ नफा /तोटा (असामान्य बाबीपश्चात)			३२.२८
कालावधीकरिता (करपश्चात) एकूण सर्वसमवोशक उत्पन्न,	४४.५३०	११.३७३	२७.०५१
कालावधीकरिताचा नफा/तोटा व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न	४४.५३	११.३७३	१०.०७
(करपश्चात) अंतर्भत	३७.७४२	६.१२४	
समभाग भांडवल	१२८४.८००	२१८४.८००	१२८४.८०
राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव बगळता) गत वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये दर्शविल्यानुसार उत्पन्न प्रतिशेखर (प्रत्येकी रु. १/-)			११००.१२८
(अखंडित व खंडित परिचालनाकरिता)	0.034	0,009	0.02
मूलभूत सौम्यीकत	0.034	0.009	0.03

टींचा : १. वरील निकसपिच लेखापरीक्षण समितीद्वारे पुनरावलोकन करणयात आले खेते व शिफारस करण्यात आली खेती व संचालक मंडळाद्वारे त्यंच्या दि. २२.०२.२०२२ रोजी आयोजित समेत त्यांना मंजुरी देण्यात आली आहे. २. कंमनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांनी दि. ३२.१२.२०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या निकसपिचे मुयादित पुनरावलोक केले आहे. तथापि, व्यवस्थापनाने स्थायी नितीय निकसपिन राज्या कममकाजाची सत्य व नि.गक्ष दृष्टिकोन स्पष्ट खेईल याची सर्वतोपरी काळजी पेतली आहे. ३. गत कालाकपी/वर्षांकरिताची आकडेवारी विद्यमान कालाकपोच्या वर्णाकरणाशी जुळवून घेण्यासाठी आवश्यकतेनुसार पुन.वर्णांकृत/पुनर्गवित/पुनर्गवित/पुनर्गवित करण्यात आली आहे. ४. कंपमी दोन ज्यावसायिक विपाग अर्थात कर्मांडिटी ट्रेडिंग विद्यनेस व फायनान्स विद्यनेस कामकाजात कार्यरत अली. संपटनात्मक व अंतर्गत संच्या नौदी तसेच या विपागातील जोब्लीम व परताज्याच्या मूल्यंकनास विचारात पेठन ज्यावसायिक विपाग हे बेगळे प्राथमिक विपाग म्हणून नींद आहेत. ५. सदर निष्कर्ष व वार्षिक टिळक व्हेंचर्स विमिटेडकित भहवाल कंपनीची वेबसाइट www.tilakfinance.com वर तसेच बीएसई लिमिटेडची वेबसाइट www.bseindia.com वरही उपलब्ध आहे.६. दि. ३१.१२.२०२०रोजी संपलेल्या तिमाहीकरिता गुंतबणूकदार तकारी : प्रारंभी - ०, प्राप्त - ०, निराकरण झालेल्या - ०, शिल्लक - ०. दिनांक : १२.०२.२०२१ डीआयएन : ०० २९०९५९

एसार (इंडिया) लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : २०४, बी विंग, न्यू प्रभात एसआरए सीएचएस लिमिटेड, चिक्वाडी, प्लॉट क्रमांक ११५, बिसलेरी फॅक्टरीजवळ, पश्चिम द्रुतगती महामार्ग, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०० ०९९ कॉर्पोरेट कार्यालय : युनिट क्रमांक ४०२, वेस्टर्न एज १, कनिकया स्पेसिस, पश्चिम द्वराती महामार्ग, बोरिवली (पूर्व) मुंबई ४०० ०६६ दुरध्वनी क्रमांक : ०२२ − ४०६७६००० | esaarindialtdgmail.com । www.esaarindia.in । L67120MH1951PLC222871

						(रु लाखांत)	
			स्व	तंत्र			
तपशील		संपलेली तिमाही		संपलेली	नऊमाही	संपतेले आर्थिक वर्ष	
	39-97-7070	30-09-7070	38-85-5088	38-83-3050 38-83-3088		38-03-2020	
	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	
हार्यान्वयनातून एकूण उत्पन्न	(९८१. ७६)	१,१२०. ६२	48.69	९७६. २९	(५८, ६०)	१,३६७. २०	
कालावधीकरिता निव्वळ नफा / (तोटा) (करपूर्व, अपवादात्मक							
राणि किंवा / अनपेक्षित नग पूर्व)	(९६१, २२)	३२६. २५	(২४१, ০८)	(६५५, ४३)	(८९३, ३१)	२४. ०८	
जालावधीकरिता निव्वळ नफा / (तोटा) करपूर्व, (अपवादात्मक गणि किंवा / अनपेक्षित नग पश्चात)	(९६१, २२)	३२६. २५	(२४१. ०८)	(६५५, ४३)	(८९३, ३१)	₹¥, 0 <i>0</i>	
ताण किया / अनेपाक्षत नगपश्चात) जलावधीकरिता निव्याळ नफा / (तोटा) करपश्चात .	(161. 44)	३१६. १५	(484.06)	(644. 53)	(675. 55)	₹8. 0€	
अपवादात्मक आणि किंवा / अनपेक्षित नग पश्चात)	(९६१, २२)	३२६. २५	(२४१. ०८)	(६५५, ४३)	(७३५, ४२)	१७८. ६३	
केटी शेअर कॅपिटल (समभागांचे दर्शनी मूल्य १० रु प्रत्येकी)	2088. 24	2088. 24		2088. 24	2088. 24	2088. 24	
झर्व्ह (मागील वर्षीच्या ताळेबंदात दाखविण्यात आलेला							
व्हॅल्युएशन रिझर्व्ह बगळून)	(६०९, ९१)	(६०९, ९१)	(६०९, ९१)	(६०९, ९१)	(६०९, ९१)	(६०९, ९१)	
ति समभाग अर्जन (अपवादात्मक नगांपूर्वी)							
१० रु प्रत्येकी प्रमाणे)							
सिक:	(8, 60)	₹. €0	(২. १८)		(3. 80)	0. 66	
ायल्यूटेड :	(8, 60)	₹. ६0	(१. १८)	(३, २१)	(३, ६०)	0, 66	
ति समभाग अर्जन (अपवादात्मक नगानंतर)							
१० रू प्रत्येकी प्रमाणे)	100000000000000000000000000000000000000			500 200000			
ोसिक :	(8. 60)	₹. ६०		(३, २१)	(3, 80)		
डायल्यूटेड :	(8, 60)	१. ६०	(१, १८)	(३, २१)	(3, 60)	0, 69	

- सारांश आहे. स्वतंत्र वित्तीय निकालांचा अंकेक्षण समितीने आढावा दिनांक १३ फेब्रुवारी २०२१ रोजी झालेल्या बैठकीत घेतला आहे आणि त्याला दिनांक १३ फेब्रुवारी २०२१ रोजी झालेल्या बैठकीत संचालक मंडळाने मान्यता दिली आहे.
- ब्यील प्याणे नमद केलेला सारांश सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट) नियम २०१५ च्या नियम ३३ अनुसार स्टॉक एक्स्वेंजकडे सादर कार नाम प्रदूष कराना कारत तथा। (जारता आक्रमधर अंड ।इक्लाजर (कायरार) मिया २०१५ च्या विया ३३ अनुसार स्ट्रॉल एक्स्वेजकडे साद कायरात आला आहे. ११-९२-२००२ होने संस्तेला मियानी आणि नकमाहीचा विस्तृत निकाल स्ट्रॉल एक्स्वेंज यांचे संकेतस्थळ www.bseindia.com आणि कंपनीचे संकेतस्थळ www.essarindia.in येथे उपलब्ध आहे.
- कंपनीचे वरील प्रमाणे तयार करण्यात आलेले वित्तीय निकाल इंडियन अकॉॅंटिंग स्टॅंडर्ड (इंड ए एस) जे कंपनीज (इंडियन अकॉॅंटिंग स्टॅंडर्ड) नियम २०१५ आणि कंपनीज (इंडियन अकॉटिंग स्टॅंडर्ड) नियम २०१६ प्रमाणे सुधारित अधिनियमात अधिसूचित करण्यात आल्यानुसार अनुसार तयार करण्यात आले आहेत एसार (इंडिया) लिमिटेड यांच्या करिता

दिनांक : १३-०२-२०२१

चोरी परिपा मालती

पविपा राष्ट्रावंत माळवी

पविपा राष्ट्रावंत साळवी रा. ए ३०५, श्री गणेश अपार्टमेंट,

दिवा अगासन रोड, दिवा पूर्व, जि. ठाणे.

वेवाह याचिका दाखल केला आहे

ज्याअर्थी सदरचे अर्जदार हयांनी मे. दिवाणी

गयाधीश (व स्तर) वस्ई यांच्या कोर्टात प्रस्तुतच

त्याअर्थी असे जाहिर करण्यात येते की सदरहु विवा

गचिकामध्ये सामनेवाले **श्री. प्रविपा यशवंत साळवी** पांच्यावर प्रत्यक्ष नोटीसीची बजावणी झालेल

सल्यामुळे ही जाहीर नोटीस प्रसिध्द करीत आहेत

तरी सदर सामनेवाले अगर त्यांचे प्रतिनिधींनी त्यांची

बाजु मांडण्यासाठी ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासून ३

देवसांच्या आत उपरनिर्दिष्ट प्रकरणी सामील होउन

आपले लेखी म्हणणे नोंदवावे आणि तसेच या

नेखावरून असे कळविण्यात येते की सदरहु मुदती

आपले लेखी म्हणणे न आल्यास न्यायालय वादी-म्हणणे ऐकुण प्रस्तुतच्या अर्जात निकाल देण्यांत देईल

यांची संबंधीतांनी नोंद ध्यावी. सदर प्रकरणी पुढीर तारीख ०१/०३/२०२१ रोजी नेमण्यात आली आहे.

आज दिनांक १०/०२/२०२१ रोजी माझ्या सहीनिशी न्यायालयाच्या शिक्यानिशी दिली.

कोर्टीचा गो

जाहीर नोटीस

वसई येथील मा. आर. डी. चव्हाण

दिवाणी न्यायाधिश वरिष्ठ, स्तर, वसई

विवाह याचिका क्र. १६९/२०१

निशाणी क्रं. १६

... अर्जदार

हुकु मावरुन

अधिक्षक

टिवाणी न्यायालय व स्तर, वसई

सही/

....सामनोवाल

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

Starlog Enterprises Limited

141, Jolly Maker Chambers II, 14th Floor, Nariman Point, Mumbai 400021, India Tel: +91-22-23665333 Fax: +91-22-23649236 Email: hq@starlog.in Web: www.starlog.in CIN: L63010MH1983PLC031578

Web. www.stanog.iii Clin. Lood tunitti adat Ecuator o											
Statement of Unaudited Standalone Financial Results for the Quarter and Nine Months Ended 31st December, 2020											
100			₹. In Lakhs	except per	share data						
Q	uarter End	ed	Nine Mont	Year ended							
502.00	455.70	535.63	1,268.84	1,516.44	2,070.90						
44.96	96.37	13.52	146.51	78.39	746.16						
546.96	552.07	549.15	1,415.35	1,594.83	2,817.06						
119.08	109.99	154.16	326.32	440.83	579.34						
342.61	234.31	188.79	780.09	622.31	911.82						
676.78	648.57	560.42	1,971.30	1,801.00	2,392.53						
282.72	289.51	334.26	863.63	1,036.74	1,375.70						
1,421.19	1,282.38	1,237.63	3,941.34	3,900.88	5,259.39						
(874.23)	(730.31)	(688.48)	(2,525.99)	(2,306.05)	(2,442.33)						
T -	-	-	-	(177.59)	(7,646.42)						
(874.23)	(730.31)	(688.48)	(2,525.99)	(2,483.64)	(10,088.75)						
-	-	-	-	-	-						
-	-	-	-	-	-						
(874.23)	(730.31)	(688.48)	(2,525.99)	(2,483.64)	(10,088.75)						
-	-	-	-	-	16.64						
-	-	-	-	-	-						
-	-	-	-	-	16.64						
(874.23)	(730.31)	(688.48)	(2,525.99)	(2,483.64)	(10,072.11)						
1,197.00	1,197.00	1,197.00	1,197.00	1,197.00	1,197.00						
T											
	-			-	(79.45)						
1											
	31.12.2020 (Unaudited) 502.00 44.96 546.96 119.08 342.61 676.78 282.72 1,421.19 (874.23) (874.23)	Quarter End 31.12.2020 30.09.2020 (Unaudited) (Unaudited) 502.00 455.70 44.96 96.37 546.96 552.07 119.08 109.99 342.61 234.31 676.78 648.57 282.72 289.51 1,421.19 1,282.38 (874.23) (730.31)	Quarter Ended 31.12.2020 30.09.2020 31.12.2019 (Unaudited) (Unaudited) (Unaudited) 502.00 455.70 535.63 44.96 96.37 13.52 546.96 552.07 549.15 119.08 109.99 154.16 342.61 234.31 188.79 676.78 648.57 560.42 282.72 289.51 334.26 1.421.19 1.282.38 1.237.63 (874.23) (730.31) (688.48) (6874.23) (730.31) (688.48)	₹. In Lakhs Quarter Ended Nine Mon 31.12.2020 30.09.2020 31.12.2019 31.12.2020 (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) 502.00 455.70 535.63 1,268.84 44.96 96.37 13.52 146.51 546.96 552.07 549.15 1,415.35 119.08 109.99 154.16 326.32 342.61 234.31 188.79 780.09 676.78 648.57 560.42 1,971.30 282.72 289.51 334.26 863.63 1,421.19 1,282.38 1,237.63 3,941.34 (874.23) (730.31) (688.48) (2,525.99) - - - - - (874.23) (730.31) (688.48) (2,525.99) - - - - - (874.23) (730.31) (688.48) (2,525.99)	₹. In Lakhs except per Quarter Ended Nine Months Ended 31.12.2020 30.09.2020 31.12.2019 31.12.2020 31.12.2020 31.12.2020 31.12.2019 41.2020 31.12.2020 31.12.2019 41.2020 31.12.2020 31.12.2019 41.2020 31.12.2019 41.2020 31.12.2020 31.12.2019 41.2019 41.2020 31.12.2020 31.12.2020 31.12.2020 31.12.2020 31.12.2020 31.12.2019 41.2019 41.2030						

b. Diluted Notes:

1. The above financial results have been reviewed by the Audit Committee and subsequently approved by the Board of Directors at the meeting held on 13th February 2021

(7.30)

(7.30)

(6.10)

(5.75)

(5.75)

(21.10)

(21.10)

(20.75)

(20.75)

(84.28

- 2. The results for the quarter ended 31st December, 2020, have been subjected to "Limited Review" by the Statutory Auditors of the Company in compliance with the requirement of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.
- 3. This statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescriber under section 133 of the Companies Act, 2013 as amended from time to time and other recognized accounting practices and policies to the extent applicable
- 4. The figures for the guarter ended December 31st, 2020, are the balancing figures between unaudited figures financial results for nine months ended 31st December, 2020, and published unaudited figures for six month period upto 30th September, 2020
- 5. The financial results for the nine months ended 31st December, 2020, of subsidiaries and associate companies which are in joint venture
- with different foreign collaborator are yet to be received by holding company and accordingly no consolidated financial results are prepared. The Company has operated only in one reportable segment.
- Covid 19 pandemic had been rapidly spreading throughout the world. The Government of India has taken significant measures to control the spread of virus which included complete lockdown and restrictions in activities. This affected the Company's operations considerably during the nine month ended 31st December, 2020, and impacted the revenue and operations of the Company during the period. The Company is monitoring the situation closely. Since it is a dynamic and fast changing situation, the actual impacts in the
- The above financial results are available on the company website www.starlog.in and also on the website of BSE (www.bseindia.com Starlog Enterprises Limited

Place: Mumbai Date: February 13, 2021

future may be different from those estimated as at the date of approval of these financial results.

Managing Director

तपशिल

करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (कर, विशेष साधारण बाबीनंतर)

प्रति शेअर उत्पन्न(विशेष साधारण बाबपूर्व)(रू.१०/-प्रत्येक)

प्रति शेअर उत्पन्न(विशेष साधारण बाबीनंतर)(रू.१०/-प्रत्येक)

करानंतरच्या कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा)

एकूण विस्तृत उत्पन्न (कर नंतर) कालावधीसाठी आणि

कार्यचलनातून एकूण उत्पन्न

कालावधीकरिता निव्वळ नफा(तोटा) (कर, विशेष साधारण बाबपूर्व)

(कर नंतर) इतर व्यापक उत्पन्न

राखीव (पुर्णमूल्यांकन राखीव वगळता)

समभाग भांडवल

२. सौमिकृत

KSS LIMITED

(Formerly Known as K SERA SERA LIMITED) CIN: L22100MH1995PLC092438

Registered Office: Unit No. 101A and 102,1st Floor, Morya Landmark II, Plot B-17, Andheri (W), Mumbai-400053 Tel: 022 40427600/42088600 Fax: 022 40427601 Web: www. kserasera.com Email:info@kserasera.com

S.	Particulars		Quarter Ende	ad .	Nine Mon	ths Ended	(₹ In Lakh) Year Ended		
No.	Farticulars	31-12-2020 30-09-2020 31-12-2019					31-03-2020		
				(Unaudited)			(Audited)		
	Revenue from Operations	94.54	59.22	1,079.46	174.93	3,138.35	4,599.5		
	Other income	41.79	5.75	21.49	50.04				
iii l	Total Income (I+II)	136.33		1.100.95	224.97				
v	Expenses	100.000.000	200000000				10. * 0. 2000		
200	Cost of Production	18.05	18.68	314.95	69.89	907.88	1,874.2		
	Purchase of Traded Goods	59.04	58.37	247.00	117.41	863.70			
	Changes in Inventories of Finished								
	Goods, Work in Progress and	l .			l				
	stock in trade	-0.98	(13.32)	8.84	-10.58	6.43	2.		
	Employee benefits expense	109.94	47.41	228.26	163.79	657.10	919.		
	Finance costs	41.01	40.97	9.36	124.65	123.40	192.		
	Depreciation and amortisation expense	136.98	139.78	155.41	419.37	491.28	738.		
	Other Administrative Expenses	122.17	92.04	239.50	316.97	603.56	826.		
	Total Expenses (IV)	486.22	383.93	1,203.32	1,201.51	3,653.35	4,809.		
٧	Profit/(Loss) before exceptional			•		•			
	Items and tax (IIII-IV)	(349.88)	(318.96)	-102.37	(976.53)	(473.00)	(90.1		
VI	Exceptional items		1 4	-	1 1	, 1			
VII	Profit(Loss) after exceptions items	l .			l				
	and tax (V-VI)	(349.88)	(318.96)	-102.37	(976.53)	(473.00)	(90.1		
VIII	Tax expenses:		-	-		-	17.		
	(1) Current tax	-	-	-	-	-	33.		
	(2) Deferred tax		-	-		-	(13.2		
	(3) Mat Credit Entitlements	-	-	-		-	(2.7		
Х	Profit (Loss) for the period	(349.88)	(318.96)	-102.37	(976.53)	(473.00)	(108.0		
X	Other Comprehensive Income		` [-	1 1	` -	(3.3		
XI	Total Comprehensive Income for	l .			l		100		
	the period/year (IX + X) Comprising	l .			l				
	Profit (Loss) for the period	(349.88)	(318.96)	(102.37)	(976.53)	(473.00)	(104.6		
XII	Paid up Equity Share Capital						•		
	(face value Rs. 10/- each, fully paid)	21,358.75	21,358.75	21,358.75	21,358.75	21,358.75	21,358.		
XIII	Earning per equity share of Rs. 10/- each						•		
	(1) Basic	-0.02	-0.01	-0.00	-0.05	-0.02	-0.		
	(1) Diluted	-0.02	-0.01	-0.00	-0.05	-0.02	-0.		

ee accompanying notes to financial result

These Unaudited Consolidated financial results of the Company have been prepared in accordance with the Indian Accour (IND AS) as notified by Ministry of Corporate Affairs pursuant to section 133 of the Companies Act 2013 read with rule 3 of the Co Accourding Standard) ules 2015, Companies (Indian Accounting Standards) amendments rules 2016 and in terms of regulation (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, SEBI circular dated July 05, 2016 and other accounting print accepted in India.

- a. ment of financial results has been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Dire
- on 11th November, 2020
 As per the requirements of Ind AS-106, disclosure is required as the Group is operating in multiple business segment and the same has also beer provided. However, the infer company belances have not been knocked off while disclosing the assets & liabilities in the Segment Results. The consolidated results include the unaudited financial results include in filling subsidiaties (i.e. K Ser Sera Box Office Phrate Limited, K Sera Sera Miniplax Limited, K Sera Sera Miniplax Limited, K Sera Sera Objetal Cinema Limited, Birla Jewels Limited, Birla Gold and Precious Metal Limited. And step down subsidiaries (i.e. Chinotu Mahare) and Hospitality Private Limited, KSS E-Commerce Technologies Private Limited (Earlier Known as KSS Speed Technology). Private Limited, K Sera Sera Chema Facility Management Private Limited (Earlier Known as Charchin Gold Private Limited) & K Sera Sera Chema Facility Management Private Limited (Earlier Known as Charchin Gold Private Limited) & K Sera Sera Chema Facility Management Private Limited (Earlier Known as Charchin Gold Private Limited) & K Sera Sera Hoding The company has considered the possible effect that may result from the pandemic relating to COVID- 19 on the carrying amount of receivab
- In developing the assumption relating to the possible future uncertainties in the global economic conditions because of this pandemic, the company as at the date of approval of these financial statements has used internal and external sources of information including credit report and related
- as at the date of approval of these financial statements has used internal and external sources of information including credit report and related information and economic forecast. The company has performed sensitivity analysis on the assumptions used and based on current estimates expected the carrying amount of these assists will be recovered. The Impact of COVID-19 on the company's financial statements may differ from that estimated as at the date of approval of these financial statements.

 The Company had advanced salary to one of its Director, Mr. Prasanna Jegtap during the previous year ended March 31, 2020. However because of the said demits of the director, Company had evaluated the recovery of this amount and of the opinion that the same will not be recoverable and accordingly written off Rs. 6 Lacs forming a part of other expenses for the period ended December 31, 2020.

 Company had received a notion of Demand of Rs 1035.05 Lacs including the interest and penalty under MVAT on account of VAT liability on the leasing of Cinematographic films. In line with film industry consensus, the Company is of the opinion that there are no grounds for levying VAT Based on legal Opinion obtained; the company is of the view that said demand contesting. Hence, no provision has been considered by the management in these results.
- management in these results.

 Company had received a demand of Rs 734.06 Lacs excluding interest and penalty under section 142 of the Custom Act 1962 on account of non-adherence of EPCG Scheme as company is not able to export the good/services as required under the EPCG Scheme. The Parent Company has made a deposit of Rs. 38.07 lacs with the customs department during the FY 2019-20. Custom department freeze/attached the various assets against the said recovery. Bead recovery. Bead on legal Opinion obtained, the company is of the view that said demand contesting. Hence, no provision has been considered by the management in these results.

 During the quarter ended 31st December 2020, the Parent company has accounted for Interest Income amounting to INR 9.48.893 and INR 10,58,989 pertaining to FY 2018-19 & FY 2018-20 respectively.

 Balances of Trade Receivables, Deposits, Loans and Advances, Advance give by the Parent Company and whilch are outstanding as on 3st December 2020 amounting to INR 89.3s lakhs are subject to confirmation from the respective parties and consequential reconciliation/ adjustment arising there from, if any.

 The Group has classified its subidialary K Sara Sara Productions FZE as held for sale in the FY 2018-19, however till date the said subsidiary has not been materialized. The Company is certain that the said sale shall take place during the FY 2020-21

 The Group has not been materialized. The Company is certain that the said sale shall take place during the FY 2020-21

 The Group has not been materialized. The Company is certain that the said sale shall take place during the FY 2020-21

- The circulor had not consolucated as investments in Namaa Laurinian kinistracture PV. Loc., Joint Vel Productions FZE being these investments are in dispute and are classified as held for sale income Tax including deferred tax will be determined and provided for at the end of the financial year Previous period's figures have been reclassified, wherever necessary, to correspond with those of the

and with those of the current period

For and on behalf of the Board of Directors of **KSS Limited**

> Harsh Upadhyay DIN: 07263779

लुक्स हेल्थ सर्विसेस लिमिटेड

राघवेंद्र कुमार

(पूर्णवेळ संचालक)

सीआयएन: एल९३०३०एमएच२०११पीएलसी२२२६३६ **नोंदणीकृत कार्यालय:** ५ व ९, १ला व २रा मजला, प्लॉट क्र.२७/३३, ब्युमॉन चेंबर्स, नगिनदास

मास्टर लेन, हतात्मा चौक, फोर्ट, मुंबई-४००००१. **दूरध्वनी**:०९७७३४१३९१६ ई-मेल:lookshealthserv@gmail.com वेबसाइट:www.looksclinic.in

३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल (रू.लाखात

	स्रपलला ।तमाहा	स्रमलला ।तमाहा	स्तपलल वर्ष
तपशील	३१.१२.२० अलेखापरिक्षित	३१.१२.१९ अलेखापरिक्षित	३१.०३.२० लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	६.६२	80.88	930.90
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक	000 IVI		
आणि /किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	-६.०१	२०.३७	-9.42
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक	30		
आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	- 8.09	२०.३७	-9.42
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक			
आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	- ६.७३	२०.५२	- 9.88
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष			
नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	- ६.७३	२०.५२	- 9.88
भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/-)	9040.00	9040.00	9040.00
उत्पन्न प्रतिभाग (वार्षिकीकरण नाही)	300 000		
मूळ व सौमिकृत (विशेष साधारण बाबपुर्व)	−0.0६	0.20	-0.02
मूळ व सौमिकृत (विशेष साधारण बाबनंतर)	-0.08	0.20	-0.02

टिप: सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्यूलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वयं स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमूना कंपनीच्या www.looksclinic.in वेबसाईटवर आणि बीएसई स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. लुक्स हेल्थ सर्विसेस लिमिटेडकरित

सही/-रेणुका मारवाह व्यवस्थापकीय संचालय दिनांक: १३.०२.२०२१ डीआयएन:०७३२२६११

Bang Overseas Limited

Date: 13th February, 2021

Place: Mumbai

Saket Agarwal

CIN: L51900MH1992PLC067013

Statement of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the Nine Months and Quarter Ended 31st December, 2020.

Standalone Consolidated
 Quarter Ended
 Nine Months Ended
 Year Ended
 Quarter Ended
 Nine Months Ended
 Year Ended

 31.12.2020
 30.09.2020
 31.12.2019
 31.12.2019
 31.03.2020
 31.12.2020
 30.09.2020
 31.12.2019
 31.12.2019
 31.03.2020
 Nine Months Ended Year Ended **Particulars** Jnaudited Unaudited Unaudited Unaudited Audited Unaudited Unaudited Unaudited Unaudited Audited 1.356 74 Total income from Operations 1 977 08 1.310.42 2.552.89 3.465.90 7.387.57 10,249.28 1.994.09 2.916.84 3.529.23 8.168.85 11.471.03 Net Profit / (Loss) before Tax (Before Exceptional and Extraordinary Items) 44.9 194.39 (31.78)129.5 (39.88)419.5 114.56 143.85 Net Profit / (Loss) before Tax (After Exceptional and Extraordinary Items) 419.51 (57.71)44.9 (31.78)900.89 749.48 (39.88)942.51 763.82 194.39 60.40 9.56 Net Profit / (Loss) after Tax (After Exceptional and Extraordinary Items) 106.03 3.93 282.75 2.70 843.79 715.29 121.25 19.2 514.59 37.91 884.62 728.95 Other Comprehensive Income Total Comprehensive Income (Comprising Profit/(Loss) after 106.03 2.70 717.03 514.59 884.62 730.58 Tax and other comprehensive income after Tax) 3.93 282.75 843.79 121.25 19.21 37.9 Equity Share Capital (Face value of Rs. 10/- per share) 1.356.00 1,356.00 1,356.00 1,356.00 1,356.00 1,356.00 1.356.00 1,356.00 1,356.00 1,356.00 1.356.00 1,356.00 Reserves (Excluding Revalution Reserves as per Balance Sheet of previous Year) 6,730.43 7,671.0 Earnings Per Share (of 10 each) (in Rs.) (a) Basic 0.78 0.02 5.28 0.89 6.52 5.38 0.03 2.09 6.22 0.14 3.79 0.28 (b) Diluted 0.02 0.89 0.14 6.52 5.38

The above unaudited financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meeting held on 13th February, 2021. The statutory auditors have carried out a limited review of the results as per Regulation 33 of SEBI (Listing Oblations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

The above is an extract of the detailed format of standalone and consolidated financial results for the quarter and nine months ended 31 December 2020 filed with stock exchange to Regulation 33 of the SEBI (Listing Oblation and Disclosure Requirements) Regulations, 2015.

The full format of the standalone financial results for the quarter and nine months ended 31 December 2020 are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the Company's website (www.banggroup.com)

For Bang Overseas Limited

तेजनक्ष हेल्थकेअर लिमिटेड

सीन:- एल८५१००एमएच२००८पीएलसी१७९०३४

नोंदणीकृत कार्यालय: लायन ताराचंद बापा हॉस्पिटल, लायन ताराचंद बापा हॉस्पिटल मार्ग, सायन-पश्चिम, मुंबई - ४०० ०२२.

टेलि.क्र.: 22-24044983/84 चेबसाईट: www.tejnaksh.com ई-मेल: instituteofurology@gmail.com

३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही स्वतंत्रीत आणि एकत्रीत अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

38.88.2020

<u> ग्लेखापरिक्षीत</u>

387.88

६८.२८

EL. 26

६१.४८

58.86

0.40

0.50

0.40

0.80

१०१५.६८

स्वतंत्रीत

संपलेली

नऊमाही

38.87.2020

(अलेखापरिक्षीत)

१५८.९६

१५८.९६

१२१.३0

१२१.३

१०१५.६८

8.28

१.२४

3.28

8.28

Brijgopal Bang Chairman & Managing Director (DIN: 00112203)

संपलेल

ार्षातून संपलेल

तिमाही संबंधित

39.97.7099

अलेखापरिक्षीत)

*00.5*5

00.55

49.06

49.06

0.40

0.40

0.46

0.40

१०१५.६८

38.88.2020

(अलेखापरिक्षीत

६७.७५

E10.194

€0. € ₹

€0.E8

0.50

0.50

0.40

0.40

१०१५.६८

ठिकाण : मंबई

Thomas Scott (India) Limited

Place : Mumbai

Date: 13th February, 2021

(Rs. in Lacs

Brijgopal Bang

Managing Director

CIN: L18109MH2010PLC209302

Regd. Office: 50, Kewal Industrial Estate, S.B. Marg, Lower Parel (W), Mumbai- 400013 Tel.No.: (022) 4043 6363; Corp. Office: 405/406, Kewal Industrial Estate, 4th Floor, S.B. Marg, Lower Parel (W), Mumbai- 400013. website: www.thomasscott.org Email Id: investor.tsil@banggroup.com Tel No.: (022) 6660 7965; Fax: (022) 6660 7970 Extract of Standalone Financial Results for the Quarter and

Nine Months Ended 31st December 2020

Standalone Nine Months Ended Year Ended **Quarter Ended**

Particulars	31.12.2020	30.09.2020	31.12.2019	31.12.2020	31.12.2019	31.03.2020
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
Total income from Operations	718.83	96.58	431.27	822.20	1,414.78	2,176.57
Net Profit / (Loss) before Tax (Before Exceptional						
and Extraordinary Items)	7.24	(61.72)	(62.31)	(89.82)	(178.81)	(188.72)
Net Profit / (Loss) before Tax (After Exceptional						
and Extraordinary Items)	7.24	(61.72)	(62.31)	(89.82)	(178.81)	(188.72)
Net Profit / (Loss) after Tax (After Exceptional						
and Extraordinary Items)	11.81	(66.51)	(60.56)	(88.03)	(182.49)	(193.46)
Other Comprehensive Income	-	-	-	-	-	(-)
Total Comprehensive Income (Comprising Profit/(Loss)						
after Tax and other comperhensive income after Tax)	11.81	(66.51)	(60.56)	(88.03)	(182.49)	(193.46)
Equity Share Capital (Face value of Rs. 10/- per share)	339.00	339.00	339.00	339.00	339.00	339.00
Reserves (Excluding Revalution Reserves as						
per Balance Sheet of previous Year)	-	-		-	-	73.17
Earnings Per Share (of 10 each) (in Rs.)						
(a) Basic	0.35	(1.96)	(1.79)	(2.60)	(5.38)	(5.71)
(b) Diluted	0.35	(1.96)	(1.79)	(2.60)	(5.38)	(5.71)

- 1) The above unaudited financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors a their respective meeting held on 13th February, 2021. The statutory auditors have carried out a limited review of the results as
- 2) The above is an extract of the detailed format of standalone financial results for the quarter and nine months ended 31 Decembe 2020 filed with stock exchange to Regulation 33 of the SEBI (Listing Oblgations and Disclosure Requirements) Regulations, 2015.
- 3) The full format of the standalone financial results for the quarter and nine months ended 31 December 2020 are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the Company's website (www.thomasscott.org) For Thomas Scott (India) Ltd

Place : Mumbai Date: 13th February, 2021

per Regulation 33 of SEBI (Listing Oblgations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

(लिसीटंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट) विनियम, २०१५ च्या नियम ३३ नुसार प्रकाशित केले.

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटर्स ऑफ इंडिया द्वारा जारी केलेल्या कंपनीला लागू होत नाही २) वरील निकालांचा आढावा समितीने पुनरावलोकन केला आणि १३ फेब्रुवारी २०२१ रोजी मुंबई येथे झालेल्या बैठकीत कंपनीच्या संचालक मंडळाने मंजूर केले आणि सेबीच्या

१) कंपनी प्रामुख्याने हेल्थकेअर आणि इनोव्हेशनच्या व्यवसायात एकच विभाग म्हणून काम करत असल्यामुळे सेन्ट रिपोर्टिंग ऑफ इंडियन अकाउंटिंग स्टॅंडर्ड १७ (एएस –१७) नुसार

विस्तृत स्वरुपाचा एक अर्क आहे. त्रैमासिक निकालांचे पूर्ण स्वरुप स्टॉक एक्सचेंजवर उपलब्ध आहे. वेबसाइट www.bseindia.com संचालक मंडळाचा वतीने

सही/-ड्रॉ आशिष खंडळे व्यवस्थापकीय संचालक डीआयएन: ०२००५७३३

(ৰু. লাজ্ঞান

वर्षातून संपलेली तिमाही संबंधित

नेखापरिक्षीत

२८९.०६

66.43

66.43

५६.५७

५६.५७

0.48

०.५६

0.48

0.48

१०१५.६८

नऊमाही

नेखापरिक्षीत

१७९.०१

१७९.०१

380.93

380.93

१०१५.६८

8.39

8.38

9.39

8.39

स्थळ : मुंबई दिनांक : १३.०२.२०२१

३) सेबीच्या नियमन ३३ (लिसीटंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट) नियमन २०१५ च्या अंतर्गत स्टॉक एक्सचेंजसमवेत दाखल केलेल्या तिमाही वित्तीय निकालांच्या